

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या
मान्यतेनुसार नागपूर येथे शासकीय
अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास
शासनाची मान्यता देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग,
शासन निर्णय क्र.टीईएम-२०१६/प्र.क्र.२४४/तांशि-४
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२.
दिनांक: ३१ मे, २०१६

- वाचा :** १) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक व्हीआयपी-
२०११/प्र.क्र.११७/तांशि-४, दिनांक ३/६/२०१४
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक मिहान
१३१५/प्र.क्र.१५१/२८-अ, दिनांक ११/३/२०१६
३) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F.
No.Western/२०१६/१-२८४३७९२६७१, दिनांक ३०/४/२०१६
४) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक
२/एनजीसी/शाअमनागपूर/२०१६/६१७, दिनांक १०/५/२०१६

शासन निर्णय :-

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने त्यांच्या दिनांक ३०/४/२०१६ च्या पत्रान्वये शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करीता खालील नमूद केलेल्या ठिकाणी नविन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय खालील अभ्यासक्रमांसह सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यास अनुसरून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

अ.क्र.	संस्थेचे नांव	अभ्यासक्रमाचे नांव	प्रवेश क्षमता
१.	शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर	सिव्हील इंजिनिअरींग	६०
		मेकॅनिकल इंजिनिअरींग	६०
		इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग	६०
		इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग	६०
		कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग	६०
एकूण			३००

आता या शासन निर्णयाद्वारे उपरोक्त नविन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय खालील अटी व शर्तीवर शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून सुरु करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

- १) प्रस्तुत बाबतीत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने विहित केलेल्या तसेच दिनांक २१ मे, १९८३ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अटीची पूर्तता करणे संबंधित संस्थेस बंधनकारक राहिल.

- २) शासनाने विहित केलेल्या तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत संस्थेस करारनामा करावा लागेल. तसेच संबंधित कागदपत्रांची आणि औपचारिक बाबींची पूर्तता संचालक, तंत्र शिक्षण यांच्या संमतीने समाधानकारकरित्या करण्यात येईल.
- ३) सदर अभ्यासक्रमाच्या संलग्नीकरणासाठी संबंधित संस्थेने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील तरतूदीनुसार संबंधित विद्यापीठाची मान्यता/संलग्नीकरण घेणे आवश्यक आहे.
- ४) सदर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश शासनाने मान्य केलेल्या संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमानुसार/पध्दतीनुसार करण्यात येतील.
- ५) रॅगिंग संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट, १९९९ यांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
- ६) याशिवाय संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई व संबंधित विद्यापीठ यांनी घालून दिलेल्या अन्य अटी व शर्ती लागू राहतील.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१६०५३११६५८२५४६०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(म.मा.मोरवे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२. सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, नागपूर
३. कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
४. अवर सचिव (तांशि-३), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
५. कक्ष अधिकारी (तांशि-१/तांशि-५), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
६. संबंधित संस्था (संचालकांमार्फत)
७. निवड नस्ती - तांशि-४

प्रत माहितीसाठी:

१. अतिरिक्त सचिव (तांत्रिक), भारत सरकार, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, ७ वा मजला, चंद्रलोक भवन, जनपथ, नवी दिल्ली - ११०००१
२. सहाय्यक शिक्षण सल्लागार (तांत्रिक), भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय (शिक्षण विभाग), पश्चिम विभागीय कार्यालय, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, इंडस्ट्रियल इन्शुरस बिल्डींग, दुसरा मजला, चर्चगेट, मुंबई